

## DECCAN GOLD

( CIN: L51900MH1984PLC034662 )

Corporate Office & Correspondence Address

No.77, 16th Cross, Sector-IV, HSR Layout, Bengaluru-560 102, Tel .: +91 80 47762900 Fax : +91 80 47762901 Email : info@deccangoldmines.com Website : www.deccangoldmines.com

March 05, 2025

To,
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 512068

Dear Sir.

Sub.: <u>Intimation of Newspaper Publication with respect to Notice of 03/2024-25 Extra</u>
Ordinary General Meeting and e-voting instructions.

With respect to the captioned subject, please find enclosed copy of advertisement with respect to Notice of 03/2024-25 Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on Wednesday, March 26, 2025 at 11.30 A.M through Video Conference (VC) along with the e-voting Instructions, pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, published in following newspapers:

- 1. The Free Press Journal dated March 05, 2025 and;
- Navshakti dated March 05, 2025.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,

For Deccan Gold Mines Limited

Subramaniam S. Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS 12110

## REGD. OFFICE : 9th Floor, Antrikeh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, PH : 011-23557171, 23357172, 23705414, Website : www.pnbhousing.com BRANCH ADDRESS:- Office No.-1, Third Floor, Swami Tirth Bulding No. 5, Shelar Park, Kalyan West, Maharashtra- 421301 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & In compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said

The borrower/s having falled to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the propertyries described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/les and any dealing with the property/les will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers\* attention is invited o provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No.	Name of the Borrower/Co- Borrower/Guarantor	Demand Notice Date	Amount Outstanding	Date of Possession Taken	Description Of The Property Mortgaged		
HOU/KLN/ 0118/472740 B.O.: Kalyan	Ganesh Digember Phadke	21-12-2018	Rs. 22,75,390/- (Rupees Twenty Two Lakhs Seventy Five Thousand Three Hundred Ninety Only) as on 21-12-2018		Flat No B/104, First Floor B Wing, Shiv Sagar, Chsl, Shruti Complex, Near Vithal Mandir Gauri Pada Road, Kalyan West, Thane, Maharashtra-421301		
PLACE: KA	PLACE: KALYAN DATE: 04.03-2025 ALITHORIZED DEFICER PAR HOUSING FINANCE LTD						

### GOLDEN ACRES BUNGALOWS SCHEMES AND AT CHEMBUR SION TROMBAY ROAD BASANT GARDENS & GREEN ACRES & GREEN VALLEY BUNGALOWS SCHEMES BOTH ABOVE SCHEMES AT JUHU & CHEMBUT DO NOT HAVE CONVEYANCE BUT ARE

JUHU RUIA PARK GOLDEN REACH &

ISSUED IN PUBLIC INTEREST BY SATYAMURTY BUILDERS (OWNERS) 9920154713 / 9820154713 @gmail.com NOUIRIES

GIVING FALSE IMPRESSION THAT

THEY HAVE MADE FULL PAYMENT TO

OWNERS & DEVELOPERS.

12-2018		Mandir Gauri Pada Road, Kalyan West, Thane, Maharashtra-421301	Ш	Satyamurty2007@
AUTHO	RIZED OFFIC	ER, PNB HOUSING FINANCE LTD.	l L	FOR ANY FURTHER E
	CETC	DECONCEDIO	F1/	ON DVT LTD



## OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.

CIN: U67100TZ2014PTC020363 Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C.Kelkar Marg, R.G.Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028, Mob.: +91 7558392736

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) R/w Rule 9(1)] PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY E-Auction Sale Notice for Sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforce ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets reconstruction Pvt Ltd. Further, Omkara Assets Reconstruction Private Limited (acting in its capacity as Trustee of Omkara PS 33/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.03.2021 from Edelweiss Housing Finance Limited (Assignor) along with underlying security from assignor Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of the OARPL took Physical Possession of the below mentioned security as on 5TH July 2024. The Authorized Officer of OARPL hereby intends to sell the below mentioned security are not in sealed cover for the purchase of the security properties for recovery of dues and hence the tendersholds are invited in sealed cover for the purchase of the security properties of inthis capacity and provings under the provingings of sections 1.20 and 4.01 of SAPE-SEI Act; on 74e is where is "Make in what is" and "Whetever". The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower (a) Shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Demant (FMD). Date & Time of Inspection is given as under:

Name of Borrower(s)/						
maille of borrower(s)/	Details of the Secured Asset	Owner of the	Demand Notice Date	Reserve	Bid	EMD
Guarantors/		property	and Amount	Price	Increment	
Mortgagors					Amount	
1. Sanjay Devram Rane Al	All The Part And Parcel Of The Flat Bearing No.1204, Admeasuring 640	Sanjay Devram	Date:25.02.2020	Rs.	Rs.	Rs.
(Borrower) Si	Sq.Ft. I.E. 59.48 Sqmtrs. (Carpet) Area On 12" Floor, Of The Building	Rane	Rs.94,10,885.49/-	-\000,000,08	50,000/-	8,00,000/-
2. Bharti Sanjay Rane N	No. W- 7(Bldg. No. As Per Govt. Approval Q-11), In The "Codename Big		(Rupees Ninety-Four			
	Bang", In The Complex Known As "Clariant Compound", Along With One		Lakhs Ten Thousand			
	Car Parking Space Village-Kolshet, Lying Being And Situated At Kolshet		Eight Hundred Eighty			
	Road, Balkum, Thane (W) - 400608, The Said Flat Is Bounded As Below-		Five and Forty Nine			
N N	lorth: Open Plot South : Internal Road East: Open Plot West : Open Plot		Paise Only)			
Date & Time of Inspection	n; Date: 11.03.2025 Time: 12Pm to 2 PM (Noon) Date of	E- Auction & Tir	ne:- 21.03.2025 at 11:00	am to 12:00	pm (noon)	
Trust Name ; Omkara PS3	33/2020-21 Trust, Bank Name : ICICI Bank, Account No.3449050	01015, IFSC : ICI	IC0003449, Branch : Ba	ndra (E), Mu	mbai	

Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 20.03.2025 up to 6:00 pm TERMS & CONDITION OF THE AUCTION: For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in http://omkaraarc.com/auction.php

The auction shall be conducted online through OARPL. The last date of submission of bid (online as well as in hard copy) along with EMD (DD/ Pay Order in original or remittance by way of NEFT/ RTGS) is 20.03.2025 by 6:00 PM. The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bld, training on e-bidding process etc., may contact e-Auction Service Provider "Mis. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: 91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com \_Mr. Bhavik Pandya, Mobile: 9866688297 E mail — maharashtra@c1india.com and for any property related query contact the Authorized Officer Pratiksha Patel \_, Mobile: 919773406175 Mail: pratiksha.patel@omkaraerc.com / Case officer Mr. Tanaji Mandavkar, Mobile: 919769170774 Mail: tanaji@omkaraerc.com .At the time submission of the bid, bidder should submit affidavit in the spirit of section 29(A) of Insolvency and bank corruptly code 2016.

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES .2002 This notice is also a mandatory Notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8 (6) Read with Rule 9, of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of audition/sale through e-audition on the above referred date and time with the advice to redeem the assets if so de sired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above together with further interest and all costs charges and expenses any time before the closure of the Sale. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS33/2020-21 TRUST Trust) Date: 05.03.2025



## Saraswat Co-operative Bank Limited

74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai-400028 Tel. No.: +91 8657043713 / 14 / 15

## POSSESSION NOTICE

[Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas, the Authorised Officer of Saraswat Co-operative Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice on the dates mentioned hereinbelow against each account calling upon the respective Borrower and Mortgagor/Guarantor to repay the amount as mentioned hereinbelow against each account within 60 days from the date of receipt of the notice.

The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantor and the public in general that the undersigned has taken the **symbolic possession** of the property described herein below in exercise of power conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **01st March**, **2025 respectively**. The Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the said

property will be subject to the charge of Saraswat Co-operative Bank Ltd., for the amounts outstanding mentioned hereinbelow along with the interest and charges.

No.	of the Branch	Co-Borrower/ Mortgagor/ Guarantor	(Secured Assets)	Demand Notice	Symbolic possession	per Demand Notice (along with future interest and charges)
1	-	Mr. Sandesh Raghunath Darade	Flat No. B-14, on 3rd Floor, Admeasuring about			
	East Branch	(Borrower/Mortgagor)	59.94 Sq. Mtrs Built Up Area, in the Building Known as "Pavan Residency B" Situated at			Thirteen Lakhs Eighty- Four Thousand Eight
	Dianen	Mrs. Suvarna Sandesh Darade	S.No.6/1, Plot No.2+3, Mouje Chehadi, Tal &			Hundred and Thirteen
		(Co-Borrower)	Dist : Nashik			Only) as on 26.02.2024
		Mr. Sujay Subhash Chavan (Guarantor)				
2		Mr. Manohar Dinkar Chaudhari	Flat no. 17, on the 4th Floor, adm. about 46.62 sq.		01/03/2025	Rs.14,25,801/- (Rupees
	Branch	(Borrower/Mortgagor)	mtrs. (Carpet Area) as per Sanctioned Building plan by NMC and 36.72 sq. mtrs. (Carpet Area), as			Fourteen Lakhs Twenty Five Thousand Eight
		Mrs. Archana Manohar Chaudhari	per Rera + Balconies + Utility + C/B + (Excluding			Hundred and One Only)
		(Co-Borrower/ Mortgagor)	Area Under Walls) of 9.90 sq. mtrs., in the building			as on 05/01/2023
			known as "Archit Nest Apartment", at land bearing			
			survey no. 280/1, plot no. 1+2 of Village – Ambad Khurd, Tal- Nashik, Dist. Nashik – 422010.			

The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to the provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the mortgaged property/ies i.e., Secured Assets. Sd/-Date: 05.03.2025 Authorised Officer

For Saraswat Co-operative Bank Ltd. Place : Mumbai

PICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd, Ground Floor, Ackru Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093. Branch Office: ICICI Bank Ltd, Ground Floor, Ackruti Centre, MIDC, Near Telephone Exchange,

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (b) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Mr. Birudev Madhukar Ghutukade (Borrower) Mrs. Dipali Bira Ghutukade (Co-Borrower) Loan Account No- LBTNE00005262392	Flat No. 4, 1st Floor, Wing - C, Talpade Blocks, Gaothan Plot U/H No. 1261/1 and 3, Opp Viraj Industris , Near Sunshine English School, Off Boisar Road, Village: Varangade, Athale Pada, Boisar East, Taluka: Palghar, Dist.: Palghar- 401501. Admeasuring Area of 51.09 sq mter (550 Sq Feet)	February 20, 2025.	Rs. 13,60,000/- Rs. 1,36,000/-	March 11, 2025 From 11:00 AM To 02:00 PM.	March 25, 2025 From 11:00 AM Onward
	Hansroj Saini.(Borrower) Anita Saini(Co-Borrower) Loan Account No- LBMUM00005149524 LBMUM00005149543	8, 2nd Floor B Wing Talpade Block Village Warangade, Boisar East Palghar, Maharashtra, Palghar- 401501	LBMUM00005149524 Rs. 36,29,407/-And LBMUM00005149543 Rs. 36,61,309/- As On February 20, 2025.	Rs. 14,96,000/- Rs. 1,49,600/-	March 11, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	March 25, 2025 From 11:00 AM Onward
3.	Mr. Afsar Bahadur Sheikh (Borrower) Loan Account No- LBTNE00005453643	Flat No A 1502, 15th Flr, Wing A1, Building Known As JP North "Celeste" Land Bearing Survey No.110-1Pt, 224-1Apt, 2241B Pt, 26-7, 26-8 Pt At Village Ghodbunder Near Gcc Club, Vinay Nagarmira Road Eastnamira Bhayander Dist & Taluka Thane Mah Thane- 401107. Admeasuring An Area of Area Admeasuring 47.39 Sq Mtr Carpet 6.68 Sq Mtr	Rs. 1,02,30,859/- As On February 28, 2025	Rs. 75,00,000/- Rs. 7,50,000/-	March 12, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	March 25, 2025 From 11:00 AM Onward
4.	Prashant Uttam Kharat (Borrower) Lan No- LBTNE00005191749	Flat No. B/3, Ground Floor, New Atlanta Co-op Housing Society Ltd, Near Vijay Sales, Plot No. 6 & 7, Survey No. 59, Nilemore, Nalasopara West, Thane-401208 Admeasuring An Area of Admeasuring 320.00 Sq. Pts. Built-up Area LE. 29.73 Sq. Mtrs. (Which Is Inclusive of Area of Balcony	Rs. 21,96,183/- As on January 31, 2025	Rs. 13,50,000/- Rs. 1,35,000/-	March 12, 2025 From 02:00 PM To 05:00 PM.	March 25, 2025 From 11:00 AM Onward
5.	Mrs. Pradnya Pramod Darekar (Borrower) Mr. Pramod Panduramg Darekar(Co-Borrower) Loan Account No- LBMUM00005909884 LBMUM00005963270	Flat No 006, Ground Floor, A Wing, Building NO 01, Complex known as Jupiter Complex, Situated at Survey No. 115, 116, 118,Village Betegaon, Boisar East, Tal & Dist - Palghar,MUMBAI – 401501 Admeasuring an area of Admeasuring Area 35.32 Sq Meter Carpet Area	Rs. 21,00,575/- As On February 28, 2025	Rs. 14,00,000/- Rs. 1,40,000/-	March 13, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	March 25, 2025 From 11:00 AM Onward
6.	Mr. Sushant Shantaram ShirkandE (Borrower) Mr. Nilesh Shirkande (Co- Borrowers)Loan Account No-LBMUM00005594302	Flat No.A-201, 2nd Floor, Belvedere Building No.1, Survey/Gut No.169/3, Plot No.45 & 46, Village Manor, Tal. & Dist. Palghar, Maharashtra- 401403 Admeasuring An Area of 388 Sq Fts Carpet	Rs. 69,60,540/- As on March 31, 2025	Flat No. 201. Rs. 4,00,000/- Rs. 40,000/-	March 13, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	March 25, 2025 From 11:00 AM Onward
		Flat No. A-202, 2nd Floor, Belvedere Building No.1, Survey/Gut No.169/3, Plot No.45 & 46, Village Manor, Tal. & Dist. Palghar, Maharashtra- 401403 Admeasuring An Area of 662 Sq Fts Carpet		Flat No 202 Rs. 7,00,000/- Rs. 70,000/-	23001111	

The online auction will be conducted on the website (URL Link-https://disposalhub.com). of our auction agency NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total dues with further interest by March 24, 2025 before 05:00 PM else the secured asset(s) will

The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before March 24, 2025 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before March 24, 2025 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before March 24, 2025 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/ PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of ICICI Bank Limited' payable at Mumbai. For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 7304915594/8879770306/8104548031/9004392416

Phone No. 7304313340737703007610434003130432410
Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged in facilitating the sale.
The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.
For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date : March 05, 2025 Place: Mumbai

WARNING TO PROPERTY BUYERS AT

**DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI** (Government of India, Ministry of finance)

(5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) T.A. NO. 713 Of 2023 Exh-12

STATE BANK OF INDIA .....Applicant V/S

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005

SHEKHAR SUKUMARANNAIR MENNON AND ORS ...Defendants

Defendant KAJAL ROHIRA Flat No. 2601 And 2602, 26th Floor, B Wing Oberoi Springs CH5 Ltd Azad Nagar, Andheri West, Mumbai 400058 Also At 517 5th Floor, Building No.9, Laxmi Plaza Premises, Laxmi Industria Estate, New Link Road, Andheri West, Mumbai 400053 Defendant SIDDHARTH ROHIRA MENNON Flat No. 2601 And 2602, 26th Floor, B Wing Oberoi Springs CHS

### SUMMONS

Ltd Azad Nagar, Andheri West, Mumbai 400058 Also At 517 5th Floor, Building No.9, Laxmi Plaza Premises, Laxmi Industria

Estate, New Link Road, Andheri West, Mumbai 400053

- WHEREAS, TA/713/2023 was listed before Hon'ble Presiding Officer. Registrar on 21/08/2024
- WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice of the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 11,63,61,540.05/-
- WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.
- In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the
- defendants are directed as under: To show cause within thirty days of the service of summons as to why
- relief prayed for should not be granted (ii) To disclose particulars of properties or assets other than properties
- and assets specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of
- the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the
- prior approval of the Tribunal; (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over
- such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 11/04/2025 at 12:00 Noon failing which the application shall be heard and decided in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this 19th day of December 2024



Registrar Debs Recovery Tribunal-1, Mumbai

Sd/-



We understand your world

**HDFC Bank Limited** Registered Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg,

Lower Parel (West), Mumbai 400 013 [CIN: L65920MH1994PLC080618]

[E-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel. No.: 022 6631 6000]

## Notice Of Transfer Of Equity Shares To Investor Education And Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended and various circulars issued thereto, from time to time, by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "the Rules").

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with said Rules, the Bank is required to transfer to IEPF such shares corresponding to the dividend for the financial year 2017-18 in respect of which the shareholder has not claimed dividend for seven

The Bank has sent a specific communication to the concerned shareholders whose unclaimed dividend/ shares as aforesaid are liable to be transferred to IEPF requesting them to claim their dividend(s) on or before June 28, 2025, failing which the shares held by them shall be transferred to IEPF.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that in terms of the said Rules, the Bank would be issuing duplicate share certificate(s) in lieu of share certificate(s) held by them for the purpose of transferring the said shares to IEPF and the said original share certificate(s) shall stand automatically cancelled. In case of shares held in demat mode, the transfer would be effected by issuance of necessary instruction to the depository to transfer the shares directly to IEPF. The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF.

The Bank has uploaded full details of the unclaimed dividend/ shares due for transfer to IEPF on its website <u>www.hdfcbank.com</u>. Concerned shareholders may verify the details of unclaimed dividend(s) and the shares liable to be transferred to IEPF at https://www.hdfcbank. com/personal/about-us/corporate-governance/shareholdersinformation-and-helpdesk/details-of-unclaimed-dividend

The shareholders may claim the said unclaimed dividend/ shares from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. For more details please visit, www.iepf.gov.in.

For any queries/ grievances on above matter, shareholders are requested to contact Datamatics Business Solutions Limited. (Registrar & Share Transfer Agent of the Bank), at the below mentioned address on or before June 28, 2025 being the last date for claiming the said dividend), failing which, the shares held by them in the Bank will be transferred to IEPF in compliance of the said Rules.

Datamatics Business Solutions Limited

Plot No. A 16 & 17, Part B Cross Lane, MIDC, Andheri East, Mumbai 400093.

Tel. No.:+91 22-66712213 / 2214. E-mail: hdinvestors@datamaticsbpm.com

Website: https://www.datamaticsbpm.com/

For HDFC Bank Limited

Sd/

Ajay Agarwa Company Secretary & Head - Group Oversight Membership No. FCS 9023

## **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-2)**

(Govt.Of India, Ministry of Finance) Colaba, Telephone Bhavan, Colaba Market, M

ORIGINAL APPLICATION NO. 1168 OF 2023 ASREC (India) Ltd. .. Applicant;

Versus Raju Bhimrao Shelar & Ors. ... Defendants SUMMONS

Whereas OA NO.1168 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer on 01/02/2024. Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue summons /notice on the Application under section 19(4) of the Act, (O.A.) filed against you for recovery of debts of Rs

he application for substituted service has been allowed by this Tribunal accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under :

To show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed or should not be granted.

hearing and disposal of the application for attachment or properties; iv. You shall not transfer by way of sale, lease, or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets

v. You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale roceeds in the account maintained with the bank or financial institution holding security

terest over such assets You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the

applicant and to appear before this Tribunal on 20/06/25 at 11.00 a.m., failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of the Tribunal on 28 "day of February, 2025



To, 1) Mr. Raju Bhimrao Shelar. (Defendant No.1)
Proprietor of M/s Shelar Brothers, Plot No. 143, 4th Lane, Vasant Market Yard, Sangli, Tal-Miraj, Dist-Sangli, 416, 416.
2) Mr. Narayan Maruti Jagdale. (Defendant No.2)
Having address at Plot No.7, Shivaji Nagar, Sangli 416, 416.
3) Mr. Tatyas aheb Bhimrao Shelar. (Defendant No.4)

5) Mr. Talyasamer Brithmad Stream, Userbaarn No. 4, Varsha Sahaniwas Society, C.S No.9431 Having address at Plot No.07, 2- Floor, Varsha Sahaniwas Society, C.S No.9431 Vishrambag, Sangli, Tal-Miraj Dist Sangli 416 416 4) Mr. Sambhaji Dagadu Sawant. (Defendant No.5) Having address at House No. 206, Sawant Vasti, North Side of Ankalgi Road, A/P Madgyal Tal-Miraj, Dist-Sangli-416 416.

CIN: L51900MH1984PLC034662 Registered Office: 501, Ackruti Trade Centre, Road No. 7. MIDC, Andheri (East), Mumbai 400093 Email: info@deccangoldmines.com Website: www.deccangoldmines.com

## NOTICE

Notice is hereby given that:

- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), the 03/2024-25 Extra-Ordinary General Meeting (EGM) of Deccar Gold Mines Limited ("the Company") will be held through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) on Wednesday, March 26, 2025 at 11:30 a.m. (IST) to transact the Special Business as set out in the Notice dated February 14, 2025 convening the 03/2024-25 EGM.
- The Ministry of Corporate Affairs, vide its General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 along with such other Previous circulars issued by MCA, the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular bearing Ref. No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 07, 2024 along with previous Circulars issued by SEBI and other applicable laws and regulations has allowed companies to conduct the General Meeting through Video Conferenciae 4/0 violes Aurilland the General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM). In accordance with the applicable provisions and the MCA Circulars and SEBI Circulars, the EGM of the Company shall be conducted through VC/ OAVM facility. The said MCA Circular & SEBI Circular has granted relaxations to the

Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Notice of the EGM to Shareholders. Accordingly, the Company has sent soft copy of the Notice convening the EGM to the shareholders whose e-mail IDs

are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant as on the Cut-Off Date i.e. February 28, 2025. Those shareholders whose e-mail IDs are not updated with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant can avail soft copy of the Notice of the EGM by raising a request to the Company at info@deccangoldmines.com. the Notice of the EGM will also be made available on the Company's website i.e. www.deccangoldmines.com website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseindia.com and website of MUFG Intime India Private Limited at https://instavote In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

- In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by MUFG Intime India Private Limited to enable them to st their vote by electronic means on the resolutions as set out in the said
- The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder are given below: a. the business as set out in the Notice of the EGM dated February 14,
- 2025 may be transacted by electronic means;

  b. date and time of commencement of remote e-voting through electronic
- means: Saturday, March 22, 2025 at 09.00 A.M. (IST); date and time of end of remote e-Voting through electronic means Tuesday, March 25, 2025 at 05.00 P.M. (IST);
- the Cut-Off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the EGM is Wednesday, March 19, 2025; any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as of the Cut-Off Date i.e. March 19, 2025 may refer to the remote
- e-Voting instructions in the Notes attached the Notice convening the EGM to obtain the login ID and password; Members may note that
- the remote e-Voting module shall be disabled by MUFG Intime at 5:00 P.M. (IST) on March 25, 2025 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it
- (ii) Since the 03/2024-25 EGM will be convened through VC / OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-Voting platform which will be made available at the time of the EGM; (iii) the members who have cast their vote by remote e-Voting prior to
- the EGM may also attend the EGM through VC / OAVM but shall not cast their vote again; (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as
- on the Cut-Off Date only shall be entitled to avail facility of remote e Voting as well as e-Voting at the time of EGM; g. For the process and manner of remote e-Voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under 'Help' Section or
- send an email to the contact person whose details are as under Name: Prathamesh Ghugare
   Designation: (Associate-Client Relations) MUFG Intime India Pvt. Ltd
- Address: C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400 083.
- e-Mail ID: enotices@in.mpms.mufg.com Phone Number: 022-4918 6000 Members who are holding shares in physical form whose e-Mail addresses
- are not registered with the Company can cast their vote through remote e-Voting or through the e-Voting at the time of the meeting in manner and by ring the instructions as mentioned in the Notes section of the Notice ted February 14, 2025 convening the 03/2024-25 EGM. Members are advised to register / update their e-Mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and / or its RTA

in case of shares held in physical form for receiving all communications including Annual Report, Notices, Circulars etc. by e-Mail from the Company in future.

For Deccan Gold Mines Limited

Subramanlam Sundaram Whole-time Director Company Secretary & Compliance Officer Date: March 04, 2025 DIN: 06389138

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Regional Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint, Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610. JANA SMALL FINANCE BANK

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002. Whereas you the below mentioned Borrower's, Co-Borrowers, Guarantors and Mortgagors have availed loans from Jana Small Finance Bank Limited, by mortgaging you immovable properties. Consequent to default committed by you all, your loan account has been classified as Non-performing Asset, whereas Jana Small Finance Bank Limited being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with rule 2 of Security Interest (Enforcement Rules 2002, issued Demand notice calling upon the Borrower's/Co-Borrower's/Guarantor's/Mortgagors as mentioned in column NO.2 to repay the amount mentioned in the

S		Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice date	Amount Due in Rs./ as on
1	1) Mr. Nandan Mukesh Mehta (Borrower), 2) Mrs. Kailash M Mehta (Co-Borrower)	No. 47529430000178	Area), in the Building No.2 known as "Bhakti Heights" of "Chembur Sandesh Co-Op	01/02/2025 Demand Notice Date:	Rs.36,02,365.80 (Rupees Thirty Six Lakhs Two Thousands Three Hundred and Sixty Five and Eighty Paise Only) as of 03/03/2025

votice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgagor as mentioned in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as showing in column No.6, against all the respective Borrower/ Co-Borrower within 60 days of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loan account as on the date shown in Column No.6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date f payment, is not paid, Jana Small Finance Bank Limited shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No.4. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to Jana Small Finance Bank Limited against the Borrower's Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained. prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor.

Authorized Officer ICICI Bank Limited

Date: 05.03.2025, Place: Mumbai

Place: Mumbai Date: March 4, 2025

notices with future interest thereon within 60 days from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons.

Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited

30,20,936,50 Ps/Whereas service of summons could not be effected in the ordinary manner and whereas

. To disclose particulars of properties or assets other than properties and assets specifie iii. To usedose particulars or properties or assessment and properties of the original application.

iii. You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending

and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

Registrar D R T-II, Mumbai (seal)

**DECCAN GOLD MINES LIMITED** 

सदी /

सर्कल ऑफिस इमारत, ८वा मजला, ए विंग, सी-१४, जी ब्लॉक,

	ही सूचना.	· · · · · · · · · · · · · · · · · · ·			टी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरे				
					त वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकॉकडे । वसुलीकरिता येथील खालील कोप्टकात नमूद केले				
			हम संबंधित मिळकतीच्या स						
Я. Б.	कर्जदार हमीदार	कर्ज खाते क्र.	०२.०२.२०२५ रोजीस थकवाकी	गहाणदारांचे नाव	तारणाचे तपशील क्षेत्र ची. फू. मध्ये	राखीय किंमत इस्मडी	शाखेचे नाथ आणि संपर्क तपशील	कॅनरा बँक खाते तपशील	ई-लिलावा तारीख इएमडीची ता निरीक्षणाच
2	भुपेंद्र मोतीराम घरत	1.299642	T 32 30 01.0 90	भपेंद्र मोतीराम	कार्यालय क्र. २ आणि ३, तळमजला, जय गणेश	आरएसव्ही=	केंनरा बींक उरण मोरा शाखा	खाते क्र	तारीख २५.०३.२०
`	मुपद्र माताराम घरत	५२११७८३०००००३	रु. २०,२४,६५४.१६ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार	मुपद्र माताराम घरत	कायात्व क्र. र आाण ३, तळभवता, जय गण्या सीएचएस लि., (सुरेखा अपार्टमेंट) सब्हें क्र. ३३बी आणि ३३सी, वारिक आळी, मोहाटे नागाव, तालुका उरण, जि. रायगड-४००७०२ क्षेत्र : २०२३ ची.फूट (प्रत्यक्ष कळ्या)	७९२००० आणि इएमडी = ७९२०००	कत्य वक्ष उरण गारा शाखा बंगलो क्र. ६/९७६, उरणमोरा रोड, मोरा, ता. उरण, रायगड-४००७०४ श्री. मुकेश श्रमां - फोन : ७५०५३०९१७६	खात क्र २०१२७२४३४ आयएफएस कोड- सीएनआखी००१५२११	₹४,०३,२०
₹	ओव्हरसीज मर्कटाइल एजन्सीज	५००९ <i>१४००</i> ०००१२८	रु. ३९,७४,८५८.६३ + तारखेपबैत व्याज आणि इतर प्रभार.	गुलाबचंद सूरजमल खंडेलवाल	कार्यालय क्र. ५१३, ५वा मजला, लोहा भवन विज्ञनेस अण्ड ऑफिस प्रिमायसेस को-ऑप. स्रोसा. लि., २३, पो डीमेलो रोड, बीमसीएल जवळ, पेट्रोल पंप, कारनेक बंदर, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४००००९. २०० चौ.फूट. (सांकेतिक कंठजा)	आरएसव्ही= ३८८८०० आणि इएमडी = ३८८८००	कॅनस बैंक चेंबूर पूर्व ॥ झाखा १०१ आणि १०२, । ला मजला, प्लॉट क्र. ४बी, प्युअर गोल्ड बिलिंडग, एन.जी. आचार्य मार्ग, चेंबूर मुंबई ४०००७९. सी. विभा विजय कांबळे ९८२२०५६५२४.	खाते क्र- २०९२७४३४ आयएफएसी कोड- सीएनआस्वी ००१५००९	२५,०३,२० २४,०३,२० २१,०३,२०
(B)	आनंद बीरेंद्र चक्रवर्ती आणि रित् बाधवा (मे. कॅमेरावाला)	०२२९६७५००० <i>०४</i> ०२२९७६८००० <b>१</b> २० ०२२९७६८००० <b>१</b> ३०	ह. १,३२,३२,०१९.५९ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार, इ. ६,२०,३८८.०७ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार, ह. ३०,१९,७७२.८१ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार,	आनंद बिरेंद्र चक्रवर्ती आणि रित् वाधवा	सी/१०, ४था मजला, सुजाता अपार्टमेंट, मणिपाडा व्हिलेज, विद्यानगरी, कलिना, जमिन पारक सीटीएस क्र. ४९६५, गान-कोलेकल्याण, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई -४०००९८. १०२ चौ.फूट. (सांकेतिक कञ्जा)	आरएसन्ही = १ ७०४७८०० आणि इएमडी = १७०४७८०	कॅनरा बॅंक, सिंधी सोसायटी शाखा शिव एन्वलेव्ह, १५४-सी, सिंधी सोसायटी, हेमू कलानी रोड, चेंब्र्, श्री. राजेशा ए.व्ही. ८६५५९६३३६८.	खाते क्र- २०९२७२४३४ आयएफपुसी कोड- सीएनआखी ००००२२९	२५,०३,२०१ २४,०३,२० २१,०३,२०
У	विलास पांडुरंग पाटील प्रमोद विद्वल ठाकूर	<i>৸</i> ४८७९८३ <i>०००००</i> १५	क. ९,९०,२६५.९९ + तारखेपबैत व्याज आणि इतर प्रभार.	बिलास पांडुरंग पाटील	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, अनुसवा अपार्टमेंट, सर्वेहें क्र. ३९/ए-१, गाव म्हातवली, नागगाव केगाव रोड, जरी मारी मंदिराजवळ आणि द्वारका नाव म्हाचे चौक, तालुका-उरण, जिल्हा- रावगढ, ४००७०२७९२ चौ.फूट. (प्रत्यक्ष करूजा)	आरएसव्ही=२४४० ००० आणि इएमडी =२४४०००	कॅनत बॅक, नागाव शाखा ८६३ मंडल अली प्रेड, नागाव, तालुका -उरण, जिल्हा - रावगड. श्री. जितेंद्र कुमार सिंह ८६५५९६३२४३, १५३२९६३६८३	खाते क्र- २०१२७२४३४ आयएफएसी कोड- सीएनआरजी ००१५४८७	२५.०३.२० २४.०३.२० २१.०३.२०
tų.	संतोष श्रीवास्तव आणि युमिना संतोष श्रीवास्तव रामजी श्रीवास्तव	<b>५४९६७७३००००५४४</b>	रु. १२,४४,०८८. ३४ + तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभार.	संतोष श्रीवास्तव आणि सुमिन्ना संतोष श्रीवास्तव	फ्टॅट क्र. सी/३०१, ३रा मजला, चॅनल कॉर्नर सीएचएस लि., प्लॉट क्र. ६, सेक्टर १६, कामोठे, नवी मुंबई ४१०२०९. ४४६ ची.फूट. (सांकेतिक कञ्जा)	आरएसन्ही = ४२३७००० आणि इएमडी = ४२३७००	कैनस बैंक नेरूळ पूर्व २ शाखा प्रतीक गार्डन किल्डिंग, प्लॉट क्र. ६६ सेवटर १९ नेरूळ नवी मुंबर्ड ४००५०६. श्री. सुरेंद्र जोशी मुख्य व्यवस्थापक, दूर. ८१७७८८३९४३	खाते क्र- २०९२७२४३४ आयएफएसी कोड- सीएनआरबी ००१५४१६	२५.०३.२० २४.०३.२० २४.०३.२०
٩	आस्था कुमारी हमणे आनंद कुमार	१६०००१३३६११० १६४००२९८७३५६	२७,५८,९५९,०४ + + तारख्रेपयैत व्याज आणि इतर प्रभार. ६१,७५२.०० + तारख्रेपयैत व्याज आणि इतर प्रभार.	आस्थाकुमारी हमणे	फ्लंट क्र. ४०६, ४था मजला, अनिका अपार्टमेंट, सर्लेट क्र. ५६/१८ आणि ५६/२५ गाव बोपले, नेरळ कशेले रोड, बोपेले, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा सबगड, महाराष्ट्र-४१०२०१. ३५६ चो. फूट. चटाई क्षेत्र. (सांकेतिक कठजा)	आर.प्सन्ही = १७८००० आणि इएमडी = १७८०००	कंना बँक सेक्टर ३५ -१५२२२ शाखेचा पता - दुकान क्र. १,२ आणि ३, मनोमय सीएचएसएल, प्लॉट क्र. १, सेक्टर ३५डी, मेट्रो स्टेशन क्र. १ जनळ, खारपर, महाराष्ट्र-४१०२१०, प्रफुछा तिवारी ८६५५१२८३६७.	खाते क्र- २०९२७२४३४ आयएफएसी कोड- सीएनआस्वी ००१५२२२	२५.०३.२० २४.०३.२० २४.०३.२०
ড	इनियल वालियाकट्टिल वर्गीस सुरेश धर्मा पाटील	<b>५२</b> १५९८३०००००१२	२८,८९,१७७.०६ + तारखेपयैत व्याज आणि इतर प्रभार.	डॅनियल वालियाकट्टि ल वर्गीस	दुकान क्र. १८, तळमजला, व्लंकस्मिश्र कॉनंर १ को-ऑपरेटिक्ट होसिंग सोसावटी लिमिटेड, एलॉर्ट क्र. ०१, सेक्टर १३, गुरुद्वाराजवळ, गाव कळबोली, नवी मुंबई, तालुका-पनवेल, जिल्हा-सवगड ४१०२१८. ४७०.१७ ची. फूट (सांकेतिक कळजा)	आरएसन्हीं = ५२६१००० आणि इएमडी = ५२६१००	कॅनरा बॅक कळंबोली ॥ शाखा मध्यवर्ती युविभा भवन, पहिला मजला, स्टील मार्केट बार्ड, कळंबोली, पनवेल, रायगड, महाराष्ट्र - ४१०११८. श्री. सूच संपतराव मंडार, व्यवस्थापक ०९८९२३०९७७७	खाते क्र- २०९२७२४३४ आवएफएसी कोड- सीएनआरबी ००१५२१५	२५,०३,२० २४,०३,२० २१,०३,२०
6	प्राप्तिम इंटरनेंशनल (प्रोप्राइटर श्री. राजेश रमाकांत गुमा) मे. कीम क्हाईट ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड	१७०००६२०९३०२	र. १,३८,७५,४५८,५१+ तारखेपर्यंत न्याज आणि अन्य प्रभार	मे. कीप व्हाइंट ट्रैडिंग प्रायव्हेट लिमिटेड	कार्यालय क्रमांक ६११, ६ वा मजला, मध्यवर्ती पुविषा इमारत फळ बाजार, प्लॉट क्रमांक ३ आणि ७, गट क्रमांक ७९६, सेक्टर क्रमांक १९, तुर्भे, वाशी, नवी मुंबई, ता. व जिल्हा ठाणे –४००७०३ क्षेत्र :९७१ ची. फूट (सांकेतिक कब्जा)		कॅनरा बॅंक सीबीडी बेलापूर शाखा साई सागर सोसाबटी तळकजला, प्लॉट क्रमांक ६९, सेवटर- १५, पाम बीच रोड, बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ श्री. जयराम एस बेवळे : ८६५५१६३४०७	खाते क्र २०९२७२४३४ आयएफएस कोड - सीएनआस्वी०००३०४४	२५,०३,२० २४,०३,२० २१,०३,२०
٩.	प्राप्तिम इंटर्स्स्यनल (प्रोप्राइट्स श्री. राजेश रमाकांत गुमा) मे. कीप व्हाईट ट्रेडिंग प्रायब्देट जिमिटेड	\$@000£30\$30\$	रु. ३,३८,७५,४५८.५१+ तारखेपर्यंत क्याज आणि अन्य प्रभार	मे. कीप व्हाईट ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड	कार्यालय क्रमांक ६१२ ६ वा मजला, मध्यवर्ती मुविधा इमारत फळ बाजार, भूखंड क्रमांक ६ आणि ७, गट क्रमांक ७९६, सेक्टर क्रमांक १ ९, तुमें, बाशी, नवी मुंबई, ता. व जिल्हा ठाणे-४००७०३. क्षेत्र : ५६५ खी. फूट (सांकेतिक कब्जा)	आरएसव्ही = ८६,४५,००० आणि इएमडी = ८,६४,५००	कॅनमा बॅक सीबीडी बेलापूर शाखा साई सागर सोमाबटी तळमजला, प्लॉट क्रमांक ६९, सेक्टर- १ ५, पाम बीच रोड, बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ श्री. जयराम एस देवळे : ८६५५२६३४०७	खाते क्र २०९२७२४३४ आयएफएस कोड- सीएनआस्वी०००३०४४	२५.०३.२० २४.०३.२० २१.०३.२०
१०	मोहम्मद झहीर मन्सूरी/ महिपत गणपत निकम/	৸ঽঀ৽ঀ৾৾য়ঽ৽৽৽ঀ৽ঽঀ	रु. ११,४९,७००.७०+ तारखेपयेत व्याज आणि अन्य प्रभार	मोहम्मद् झहीर मन्स्री/ महितत गणपत निकम	प्लॉट क्र.११६, १रा मजला, डी बिंग, साई फूक्या रेसिडेन्सी, गट क्र.१२९, हिस्सा क्र.१ आणि २, गाव उसलीं न्युर्द, रालुका पनवेल, जिल्हा रावगड –४१०२०६ क्षेत्र :२५७,४० ची. फू. (सोकेतिक कब्बा)	आरएसव्ही= १३,५५,२११ आणि इएमडी=१,३५,५२१	केंनरा बेंक पबलेत झाखा शॉप क्र. ३,४,५, तळमजला जंक्यन ४०६, प्लॉट ने.४०६/१-बी, टका रोड, पनलेल, प्लॉट क्र.४०६/१-बी, टका रोड पनलेल श्री बाळ मुकुंद कुमान १९३९२५५५०८	खाते क्र २०९२७२४३४ आयएफएस कोड - सीएनआस्वी००१५२१०	२५,०३,२० २४,०३,२० २१,०३,२०
११	सी. गौरी नरेश मॅकवान आणि श्री. आकाश नरेश मॅकवान/	१६०००१८८२२३० १६४००३८४७५१०	इ. २५,०५,७१५.८६ + तारखेपर्यंत स्त्राज आणि अन्य प्रभार इ. ७५,०७७.७५ + तारखेपर्यंत स्थाज आणि अन्य प्रभार	सी. गौरी नरेश मॅकवान आणि श्री. आकाश नरेश मॅकवान/	पर्लेट क्र. १०४, १ला मजला, वरदिवनायक अपार्टमेंट, सब्दें क्र. १७, प्लॉट क्र. ४/ए/१, गाव बोपेले रोड, नेरळ पूर्व, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ४१०१०१. ४६५ ची.फूट.चटई क्षेत्र सांकेतिक करुता.	आरएसन्ही= ६.२०,७०,०००/= इएमडी ६.२,०७,०००/=	कॅनरा बॅंक खास्त्रर २ शाखा दुकान क्र. ४ आणि ५, प्लॉट क्र. ई १/ए, बीलिसिधी कृपा को –ऑप हाकसिंग सोसाबटी लि., खारघर, नवी मुंबई-४१०२१० संदीप कुमार-७५८९४५४८७६	खाते क्र -२०९२७२४३४, आयष्ट्रस्पसी कोड CNRB0015498	२५,०३,२० २४,०३,२० २४,०३,२०
१२	नीता गिरीश मकवाना/ गिरीश रामजी मकवाना	१६०००१६६८३९५ १६४००३५३२१५०	रुनार रू. २९,,१९,६८२.०० + तारखेपर्यंत व्याज आणि अन्य प्रभार रू. १,४४,८६३.०० + तारखेपर्यंत व्याज आणि अन्य प्रभार	नीता गिरीश मकवाना	पलंट क्र. ३०१, बिल्डिंग क्र. १७, शांती सदव सीएचएस., एसएमआउडीए कॉलबी, आर.सी. मार्ग, बाशीमाका, जेंबुर, मुंबई-४०००७४, २७० ची.मूट सांकेतिक कब्जा.		कंत्रा बेंक चेंबूर कंत्र्म शाखा तळमजला, नवभारत अपार्टमेंट्स लिमिटेड, नित्यानंद बाग सीएवएस लिमिटेड समोर, माहुल रोड, आर सी मार्ग, चेंबूर कंत्र्म, चेंबूर, मुंबई ४०००७४ श्री. रामदास के वाडेकर ९९६०२१४३३७	खाते क्र२०९२७२४३४ आवएफएससी कोड CNRB 0000170	२५,०३,२० २४.०३,२० २१.०३,२०
१३	सुनील परशुराम जाधव	१६०००११००८८५ १६४००२६८७५५१	रु. ३५,७०,७७९.२९+ तारखेपर्यंत त्याज आणि अन्य प्रभार रु. १,२२,०४३.८६ + तारखेपर्यंत त्याज आणि अन्य प्रभार	सुनील परशुराम जाधव /स्नेहा सुनिल जाधव	पलंट क्र. १०१, पहिला मजला, किंग ए, चैनल कॉर्मर सीएवएस लि., प्लॉट क्र. ६, सेक्टर क्र. १६, कामोठे, नवी मुंबई, जिल्हा राक्शब, महाराष्ट्र ४१०२०९. ४४१ ची. इ. सांकेतिक कब्जा.	आरएसन्ही = ३२,४०,००० आणि इएमडी = ३,२४,०००	कॅनरा चैंक नेरूळ पूर्व ॥ शाखा प्रतीक गार्डन इमारत, प्लॉट क्र. ६६, सेस्टर १९, नेरूळ, नवी मुंबई ४००७०६ श्री. सुरेंद्र दस जोशी ८३७७८८३९४३	खाते क्र -२०९२७२४३४ आवएफएससी कोड CNRB 0015498	२५,०३,२० २४,०३,२० २१,०३,२०
ξ×	संदिष केवलदास वारकर	५२११९३३००००१२०	इ. १७,०२,४२८.०६ + तारखेपर्यंत क्याज आणि अन्य प्रभार	संदिष केवल दास बारकर	पलेंट इन. १०१, १ला मजला, सी विंग, गॅलेक्सी अमार्टमेंट, सब्हें इन. १८२ए, १८२/१ए, १८३, १८३/१ ते १८३/७, १८४, १८४/१ ते १८४/८, गाब उरण, एकबीरा मेंदिर जवळ, मीग रोड, उरण, ताल्का उरण, जिल्हा रायणड ४००७०४. ५४६ ची. फू. सांकेतिक करुवा.	१६६५००० आणि	कॅनरा बॅंक उरणा मोरा शाखा चिस्ती मंत्रील, बंगला इक. ६९७६, पहिला मक्ला, फुड नं. ६, मोरा, तालुका उरण जिल्हा रायगड ४००७०४ श्री. मुकेश शर्मा ७९०५३०९१७६	खाते क्र -२०१२७२४३४ आवएफएमसी कोड CNRB0015211	२५.०३.२० २४.०३.२० २१.०३.२०
ţ <sup>i</sup> ų	काजल भालचंद्र कदम	१६४००३६७७६४० १६४००३६७७६४०	रु. १७,६०,९७४.८६ + तारखेपर्यंत न्याज आणि अन्य प्रभार रु. ५९,५१३.८६ + तारखेपर्यंत न्याज आणि अन्य	काजल मालचंद्र कदम	पलंट क्र. १०१, १ला मजला, बुनियाद रेसिडेन्सी, सर्व्हें क्र. १६९, हिस्सा क्र. ४, गाव बेरळ, बेरळ स्टेशन आणि श्री गजानन हाटेल जवळ, कर्जन मुखाड रोड लगन, तालुका कर्जन, जिल्हा राषणड-४१०१०१, ३१९ चौ.फूट.	आरएसव्ही= १३५००० आणि इएमडी=१३५०००	कॅनरा बॅक सेक्टर ३५ -१५२२२ शाखेचा पता - टुकान क्र. १,२ आणि ३, मनोमब सीएनएसएल, प्लॉट क्र. १, सेक्टर ३५, मेट्टो स्टेशन नं.९ जवळ, खासबर, महाराष्ट्र -४१०२१०, प्रफुळ तिवारी ८६५५९१८३६७	खाते क्र -२०९२७२४३४ आयएफएससी कोड CNRB 001 5222	२५.०इ.२० २४.०३.२० २१.०३.२०

फोन ९९३०५७६४६७ तारखेपर्यंत व्याज आणि अन्य ०६ ची.फट चटई क्षेत्र ांकेतिक कब्जा. पिदुगु हेमा सुंदर पिदुगु हेमा सुंदर ३७६०६१९००००१९ ₹. ₹८.०६.२९५.५० ÷ फ्लॅट क्र २०३ २रा मजला "मद्य आयर्कान आरएसव्ही= कॅनरा बॅंक ओबे शाखा दुकान क्रमांक १ ते। खाते क्र.-२०९२७२४३४ २५.०३.२०२५ १३८३००० दहिवळे टारफे नीद एसक्र, ११७/१ नवीन एस ब्र रामेश्वर प्लॉट क्रमांक १२५ से ३० ओवे -00031550 २४.०३.२०२५ प्रभार आणि उएमढी: ११७/१बी, प्लॉट क्र ५९ गाव दहिवली तर्फे नीद खारघर ४१०२१० श्रीमती दीपा दिलीप राजे १३८३०० कर्जत जिल्हा रायगड ४१०२०१ मोब ९९३०५७६४६७ ६४७ चौ फु प्रत्यक्ष कब्जा फ्लॉट क्र २०४ २रा मजला "मझ आयकॉन E. BC.96.849.68+ आरएसव्ही= कॅनरा बॅंक ओवे शाखा दुकान क्रमांक १ ते | खाते क्र.-२०९२७२४३४ 24,08,2024 पिदुगु हेमा सुंदर ३७६०६१९००००२० पिदुगु हेमा सुंदर तारखेपर्यंत व्याज आणि अन्य 2363000 रामेश्वर प्लॉट क्रमांक १२५ से ३० ओले सीएनआरबी०००३७६० दहिबळे टारफे नीद एसक्र. ११७/१ नबीन एस क्र २४.०३.२०२५ आणि इएमडी = ११७/१बी, प्लॉट क्र ५९ गाव दहिवली तर्फे नीद खारघर ४१०२१० श्रीमती दीपा दिलीप राजे २१,०३,२०२५ कर्जत जिल्हा रायगड ४१०२०१. मोब ९९३०५७६४६७ ६४७ ची फु प्रत्यक्ष कब्जा विक्रीच्या तपत्रीलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया www.bankeauctions.com द्वारे पुरविलेल्या ई-लिलाव लिंकचा संदर्भ च्यावा. ए. लिलाव / बोली फक्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली द्वारे https://www.bankeauctions.com देवें पुरविलेल्या ई-लिलाव लिंकचा संदर्भ च्यावा. ए. लिलाव / बोली फक्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली द्वारे https://www.bankeauctions.com देवें पुरविलेल्या ई-लिलाव लिंकचा संदर्भ च्यावा. ए. लिलाव / बोली फक्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली द्वारे https://www.bankeauctions.com बोलीदारांना सङ्घा देण्यात येतो की, त्यांनी ई-लिलाव विक्री प्रक्रीया मध्ये भाग घेण्यापूर्वी तपशिलवार अटी करीता वेबसाईट पहावी. बी. विक्री सूचनेमध्ये नमूद केलेल्या तारखांना अधिकृत अधिकाऱ्याची पूर्व भेट घेऊन मालमत्तेची तपासणी केली जाऊ शकते. सी. मालमता राखीव किमतीपेक्षा जास्त असलेल्या किमतीला विकली जाईल आणि लिलाव प्रक्रिवेदरम्यान १००००/- च्या पटीत सहभागी बोलीदार त्यांच्या ऑफरमध्ये आणखी सुधारणा करू शकतात. डी. राखीव किमतीच्या १०% इअर रक्कम प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक शाखेच्या मागणी झुफ्टद्वारे जमा करायची आहे किंवा आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरद्वारे कॅनरा बैंकेच्या खात्यात २४/०३/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी द्. ४.०० पर्यंत जमा करावे आणि सेवा पूरविठादारांना २४/०३/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी द्. ४.०० पर्यंत इतर कागदपत्र जमा करावे. ई. इअरचे प्रदाना नंतर इच्छुक बोलीदारांनी पुढील कागदपत्र/तपशिल कॅनरा बँकला हाताने किंवा ईमेलद्वारे २४/०३/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी द्. ४.०० पर्यंत जमा करावे. १) i. ईएमडी रकमेसाठी डिमांड झुफ्ट/पे ऑर्डर जर आरटीजीएस /एनईएफटी द्वारे पैसे भरले असतील, तर यूटीआर क्रमांक सह त्याची पोचपावती. 🖟 पॅन कार्डची छायाप्रती, ओळखपत्र. तथापि, यशस्त्री बोलीदाराने बोलीच्या रकमेच्या २५% शिल्लक रकमेचा भरणा करताना ही कागदपत्रे मूळ स्वरूपात बैंकेकडे सादर करावी लागतील. 🖩 बोलीदाराचे नाव, संपर्क क्रमांक, पता, ईमेल आयडी. 🗷 ईएमडीच्या ऑनलाइन परताव्यासाठी बोलीदाराचे खाते तपशील. एफ. इच्छुक बोलीदारांनी https://www.bankeauctions.com या पोर्टलवर त्यांची नावे नींदवाबीत आणि त्यांचा युजरआडी आणि पासबर्ड मोफत मिळबाबा. संभाव्य बोलीदारांनी सेवा पुरवठादार मे. सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा पिन १२२०१५ किंवा त्यांचे प्रतिनिधी श्री. भाविक पांड्या, मोबाईल क्र. ८८६६६८२९३७ , इॅमेल: support@bankeauctions.com, maharashtra@c1india.com, सपोर्ट मोबाईल क्र. ७२९६९८१६२४/२५/२६ कडून ई-लिलाबाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकता.जी. अवशस्वी बोलीदाराने जमा केलेला ईएमडी त्यांना बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ तासानंतर आणि कामकाजाच्या ७ दिवसांच्या आत परत केली जाईल. इअर मध्ये कोणतेही व्याज असणार नाही. एच. वर नमूद केल्याप्रमाणे, राखीव किंमतीवर लिलाव सुरू होईल. बोलीदार त्यांच्या ऑफर रू. १०,०००/– च्या पटीत सुधारतील. ऑनलाइन लिलाव बंद फेल्यावर जो बोलीदार सर्वाधिक बोली (राखीव किंमतीपेक्षा जास्त) सादर करेल त्याला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल. विक्री यशस्वी बोलीदाराच्या नावे पुष्टी केली जाईल, सुरक्षित धनकांने त्याची पुष्टी केली असेल. । यशस्वी बोलीदाराने त्याला/तिला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केल्यावर लगेचच विक्री किमतीच्या २५% (आधीच भरलेल्या ईएमडीसह) जमा करावे आणि सुरक्षित धनकोने विक्रीची पृष्टी केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत शिक्षक रक्षम जमा करावी. जर यशस्वी बोलीदार विक्री किंमत अदा करण्यात अयशस्वी उरला, तर त्याने केलेली ठेव अधिकृत अधिकाऱ्याकडून कोणत्याश विक्री किंमतीशिवाय जप्त केली जाईल, त्याने केलेली ठेव अधिकृत अधिकाऱ्याकडून कोणतीश सुचना न देता जप्त केली जाईल आणि मालमता त्वरित पुन्हा विक्रीसाठी ठेवली जाईल. जे. रु.५०.०० लाख (फक्त पन्नास लाख रुपये) आणि त्याङ्ग अधिकच्या विक्री उत्पन्नासाठी, यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या रक्तमेवर १% दराने टीडीएस कापून बैंकेच्या टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती सादर करावी लागेल. के. बाहतुकीचे सर्व शुल्क, मुद्रांक शुल्क/जीएसटी नोंदणी शुल्क इत्यादी, जसे लागू होते, ते केवळ यशस्यी बोलीदारानेच वहन करावे. एल. बँकेच्या माहितीवर मालमत्तेचा कोणताही बोजा नाही. यशस्वी बोलीदार सर्व सोसायटी देवके, नगरपालिका कर/पंचायत कर/वीज/पाणी

शुल्क/इतर शुल्क, दायित्वे आणि कर यासह जे काही थकबाकी असल्यास, विषयाच्या मालमतेच्या संदर्भात आणि/किंवा प्रभावित करण्यासाठी जबाबदार आहे. एम. कोणतेही कारण न देता ई लिलावाच्या अटी व शर्ती पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा किंवा बदलण्याचा

अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतो. एन. जर असे बोलीदार असतील ज्यांना इंटरनेटवर प्रवेश नसेल परंतु ई-लिलाबात सहभागी होण्यास स्वारस्य असेल, तर ते कॅनरा बँक, नवी मुंबई रिजनल ऑफिस यांच्याशी संपर्क साधू शकतात जे एक सुविधा केंद्र म्हणून

आवश्यक व्यवस्था करतील. अधिक तपशिलांसाठी कॅनरा बँक, रिकव्हरी अँड लीगल सेक्शन, नवी मुंबई, रिजनल कार्यालय, सर्कल ऑफिस बिल्डिंग, ८वा मजला, ए विंग, सी-१४, जी ब्लॉक, बीकेसी, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५४, संपर्क क्र.: ०२२–२६७२८४१०/११

क्र कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन बेळेत किंवा सेवा प्रदाता मे. सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुडगाव, हरियाणा पिनकोड – १२२०१५ (संपर्क क्रमांक +९१ १२४

४३०२०२०/२१/२२/२३/२४, मोबा. ऋ. ८८६६६८२९३७ ईमेल : support@bankeauctions.com; maharashtra@ctindia.com कंपनीचे नाञ : मे. सी१ इंडिया प्रा. लि. बेबसाइट : www.bankeauctions.com, नाञ : भाविक पंड्या, मोबाईल क्र.:

स्तॅट क्र. ३०१, ३रा मजला, बुनियाद रेसिडेन्सी, सर्व्हे क्र

३६९, हिस्सा क्र. ४, गाव नेरळ, नेरळ स्टेशन आणि श्री

. जानन हॉटेल जवळ, कर्जत मुरबाड रोड लगत, तालुका

प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, बी२ बिंग, प्रकल्प मातेश्वरी रेजन्सी, सब्हें क्र. १, हिस्सा क्र. २, सब्हें क्र. २, हिस्सा

क. ३, गुंडगे गाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड,

स्तॅट क्र. १०३, १ला मजला, वरदविनायक अपार्टमेंट

लॉट क्र. ४/ए/१, सर्व्हें क्र. २७, गाव बोपेले, अभिषेक लोरिडा कॉम्प्लेक्स जवळ, बोपेले रोड, रामकृष्ण नगर,

मेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगढ ४१०१०१, ५२

फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, बिल्डिंग क्र. १, काजल

गईड, प्लॉट क्र. ७, स.क्र. २९, हि.क्र. २बी, प्लॉट क्र.

, स.क्र. २९, हि.क्र. २ए, गाव बोपेले, तालुका कर्जत

क्लंट क्र. ३०३, ३रा माजला, बरदविनायक अपार्टमेंट.

व्हें क्र. २७, प्लॉट क्र. ४/ए/१, गाव बोपेले, अभिषेव

लोरिडा जवळ, हरी ओम नगर, बोपेले रोड, नेरळ(पूर्व)

ालका – कर्जन, जिल्हा – संयगढ, महाराष्ट्र – ४१०१०१

कर्जत, जिल्हा रायगढ-४१०१०१,

३१९ ची.फट

प्रांकेतिक कब्जा

महाराष्ट्र=४१०२०१

संकेतिक कब्जा.

शै.फूट चटई क्षेत्र. ांकेतिक कब्जा

४१८ ची.फट

कितिक कब्जा

जेल्हा राखगड ४१०१०१,

×३८ चौ.फट. चटई क्षेत्र

र्हेनरा बैंक सेक्टर ३५ – १५२२२ शाखोचा पता

दुकान क्र. १,२ आणि ३, मनोमय सीएवएसएल, स्तॉट क्र. १, सेक्टर ३५, मेट्रो स्टेशन नं.९ जवळ

खारधर, महाराष्ट्र -४१ ०२१०

प्रफळ तिवारी ८६५५९१८३६७

केंग्रा बैंक बाणी ग्रेक्स १२ लाखा बळपाउला.

ोरूम क्र. १, नील सिद्धी टॉवर्सच्या पुढे एमराल्ड

प्लॉट क्र. १९५ बी, सेक्टर-१२, वाशी,

नवी मुंबई ४००७०३

सी. अनुसया परिदा ९१७८९२१८३१

कॅनरा बॅंक धुतुम शाखा हाऊस नं.३२०, धुतुम गाव, पी.ओ. जासई, तालुका उरण, जिल्हा

तयगढ, महाराष्ट्र =४१०२०६ श्री. सीरव पुरोहित

कॅनम बँक विद्या विहार शास्त्रा शॉप नं.१६,

लिकंठ कॉर्पोरेट पार्क, किरोळ रोड, विद्या विहा

स्टेशन जवळ, घाटकोपर पश्चिम एसओ, मुंबई,

महाराष्ट्र = ४०००८६

मी. मीना मंजीव भजगवरे

८८०५७६००८३

रूनरा बँक ओवे शाखा दुकान क्र. १-४, रामेश्वर सीएचएस, प्लॉट क्र. १२५, उल्बे, खारघर

पनञेल, महाराष्ट्र =४१०२१० सी. दीपा राजे

व्यवस्थापक

आरएसव्ही=

१३५०००० आणि

इएमडी=१३५०००

-आरएसव्ही =

२७,६०,००० आणि

इएमडी = २,७६,००

आरएसव्ही=

इएमडी = १८०९००

आरएसव्ही =

₹.१८,६५,३२५/-

T. 8,25,488/-

आरएसव्ही=

इएमडी= १८२७००

दिनांक : ०५.०३.२०२५

punjab national bank

खोनल सस्या सेंटर , पीएनबी प्रगती टॉवर , १ जला, प्लॉट क्र. सी-९, जी ब्लॉक, बीकेसी, बाँद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, ईमेल : zs8356@pnb.co.in

शुद्धिपत्र कृपया ०१.०३.२०२५ रोजीचा फ्री ग्रेस जर्नल आणि नवशक्ति मध्ये प्रकाशित ई-लिलाव/विक्री सूचनेच्य

संदर्भ घ्यावा. १. कृपया अनु क्र. ३, मिळकत क्र.२ मधील इएमर्ड रक्कम र. २४,७५,१८०/ - म्हणून वाचावा. २. उपलब्ध माहितीनुसार अनु क्र. ५ आणि ६ मध्ये उल्लेखित मिळकतीसाठी अनुक्रमे अंदाजे रु. २.९१ कोटी आणि ह. ३.२८ कोटी या रकमेचा बिल्डर देव आहेत.

३. अनुक्र. ९ मधील मिळकत क्र. १. २ आणि करिता कञ्जाचा प्रकार प्रत्यक्ष कञ्जा म्हणून नमृद केले होते. कपया ते सांकेतिक कब्जा म्हणन वाचावा इतर अटी आण आणि शतीं अपरिवर्तीत राहतील

ठिकाण : मुंबई पंजाब नॅशनल बंब दिनांक: ०३.०३.२०२५ प्राधिकत अधिकारी

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, गांव मौजे जूचंद्र 11. वसई. जि. पालघर येथील खालिल वर्णनाच जमिन मिळकत जूचंद्र सर्व्हे नं. १७७, हिस्सा नं २, क्षेत्र हे. आ. ०.१३.९० पो. ख. ०.००.८० आकार ०.९४ अशी एकूण १४.७ अशी जमिन मिळकत श्री. दिव्य किशोरे जयसिंग व इतर यांच्या मालकं कब्जेवहिवाटीची जमिन मिळकत आहे. सदर एकूण मिळकत त्यांनी आमचे अशिल यांना कायमस्वर विकत देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाडी इसमोचा विक्री, गहाणवट, बक्षीसपत्र, दान, दावा, वहिवाट, कुळ, भाडेपट्टा, वगैरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसाँचे आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांना जूचंद्र नाका, नायगाव (पर्वा), ता. वसर्ड, जि. पालघर यो पत्त्यावर कळवावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकार हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे, असे समजून सदर मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

दि. : ०५/०३/२०२५ सही/-ॲड. दिपक यशवंत कोळी (खरेदीदाराचे वकील) मो. नं.: ९२७३३९८१९१

ठिकाण: वसई

## जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील फ्लॉ क्र. बी-२१०४, २०वा मजला, मिडल इन्कम ग्रुप को-ऑप. हो. सोसा. मधील रुसतमजी सिझन्स बांद्रे (पूर्व), ग्रुप 🗸 लि., मधुसूदन काळेळकर माग लगत, कला नगर, मंबई - ४०००५१, मोज अंदाजे १३१,०० ची. मी. संलग्नित १४१०,०८ चौ. फूट चटई क्षेत्र च्यासह जोडलेले अनन्य क्षेत्र मोज. ४.५८ चौ.मी. संलग्नित ४९.३० चौ. फूट च्यासह दिनांक१/४/२२ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४६८ अंतर्गत विभिन्न क्र. २४९१ ते २५० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५० चे १० शेअर्स खरेदीसाठी इच्छुक आहेत. फ्लॅटच्य मालकांनी नोंदविले आहे की, सदर फ्लॅटवरीर प्रलंबित कर्ज वाचून आणि वगळून तो सर्व प्रकारच्या भार आणि शंकापासुन मुक्त आणि स्पर् आणि पणनयोग्य नामाधिकार असलेला आहे. सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटमध्ये कोणताही दावा, हव नामाधिकार किंवा हितसंबंध जसे की, विक्री अदलाबदल, गहाण, प्रतिज्ञा, प्रभार, बक्षीस विश्वस्त, बारसाहक, उत्तराधिकारी, ताबा भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळवहिवाट, निर्वाह सुविधाधिकार किंवा जमी, परवाना, अंत्यदान शेअर, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंव हुकुम, किंवा इतर कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा अन्यकाही किंवा मागणी असल्यास सदर लिखित पुरक कागदपत्र आणि इत पराव्यांसह या सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपास-१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना खालीर दिलेल्या पत्त्यावर कळविणे आवश्यक आहे. कसः केल्यास, असे समजले जाईल की, सदर फ्लॅट क्र २१०४ हा सर्व भारांपासून मुक्त आहे आणि सदर फ्लॅटची विक्री/हस्तांतर कोणत्याही संदर्भ आणि त्यावरील विनंती शिवाय पूर्ण केले जाईल आपि तशा व्यक्तीचा दावा किंवा मागणी त्यागि आणि/किंवा परित्यागित समजण्यात येईल. य सुचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसानंतर कोणतेः दावे ग्राह्म धरले जाणार नाहीत.

दिनांक ५/३/२०२५. मौ. स्नेहा धनानी (गाला बकील उच्च न्यायाल ००१, सोपान अपार्ट., पोदार रोड सांताक्रज (प.). मंबई ४०००५४ मोबा.: ९८२०३१३९३

१. शशिमोहन विवेक जोशी २. श्री. जगदिश विवेक जोशी ३. श्री. सतिश विवेक जोशी राहणार सीटीएस क्र. १०/१ ते ४४, यशवंत कृपा, स्टेशन रोड, गोरेगाव पश्चिम), मुंबई-४०००६२ ४. डॉ. वसंत विवेक जोशी

११, श्रीनगर कॉलनी, एम. जी. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२ ५. सौ. सुहासिनी नरेंद्र जावळे राहणार ३०, गंगा निवास, रानडे रोड, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८.

... प्रतिवादी संदर्भ: मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात आयए/५६६/२०२४ (स्टॅम्प)

सन २०२४ (उशिरा करिता) आयए/५६८/२०२४ (स्टॅम्प) (पुर्नस्थापनेकरिता) मृत्युपत्रित वाद क्र. २०१९

सन २०१८ दीपाली विजय महाजनी

... अर्जदार (प्रस्तावित वादी)

दरम्यान प्रकरणात सौ. शोभना ऊर्फ संगीता विजय महाजनी

शशिमोहन विवेक जोशी आणि अन्य

विषय: सुनावणीच्या तारखेबात सूचना

सूचना घ्यावी की, वरील उल्लेखित आयएसह वाद सन्माननीय उच्च न्यायालयासमोर २४.०३.२०२५ रोजी स. १०.३० वा. दाखला/सुनावणीकरिता निश्चित केला आहे. वरील उल्लेखित नोटीसीना याची दखल घेण्याची आणि तुमची इच्छा असल्यास सदर सन्माननीय न्यायालयासमोर हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे आणि पुढे नोंद घ्यावी की, अंतरिम अर्जाची प्रत प्राप्त करावी. वरील नोटीसीना कृपया खालील पत्त्यावर संपर्क करण्याची विनंती करण्यात येत

आपला स्नेहांकीत

आहे.

सही/-ॲड. अक्षय आर. कपाडिया, वकील, उच्च न्यायालय

पत्ता: १९/ए, १३४, ब्लेझ बिझनेस सेटर, एन. एम.रोड, फोर्ट, मुंबई-

800008

सेल: ९४०४०२२४५६

kapadia\_akshay@yahoo.co.in/

गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम

म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा. दिनांक व ठिकाणः

शुक्रवार, 7 मार्च 2025; सायंकाळी 6:30 वाजल्यापासून. आर स्क्वेअर फूड, आर-ओडियन मॉल, शॉप नं. 6 ते 14, दुसरा मजता, रामनारायण नारकर मार्ग, घाटकोपर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल कराः निलेश शहा, मोबाइलः 98199 56938. नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असेल. वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही.

An investor Education and Awareness Initiative

गुप्पुमाल पंजात शुंतरकूल करणासाती से पुरूर करूपर (नेकासरी)च्चा जनस्वकता एक्ट्राच पूर्ण करणायांकी वाहित गाहुन वेध्यवको ोक्र्यामा पंजात शुंतरकूल करणासाती से पुरूर करूपर (नेकासरी)च्चा जनस्वकता एक्ट्राच पूर्ण करणायांकी वाहित गाहुन करणा, ज्यांचा रासील संसीवात वेसाइंटर (www.abbl.gov.in/informodianlos.him) तत्त्वसूर पहात वेहंत, कोपरवाई अरुपती वीवारी, ताकर करलता निजा जातर निकारणात्मा देखाइंटर (www.abbl.gov.in/informodianlos.him) तत्त्वसूर पहात वेहंत, कोपरवाई अरुपती वीवारी, ताकर करलता निजा जातर निकारणात्मा देखाइंटर (www.abbl.gov.in/informodianlos.him) तत्त्वसूर वाह्यस्था कारणात्मा निजा करणात्मा के स्वत्य स्थात कारणात्मा कारणात्मा कारणात्मा कारणात्मा कारणात्मा कार्य सामान कार्य स्थाति कारणात्मा कारणात न्युचुअल फंडातीत युंतवणूक बाजारातील जोखर्नीच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत.



शाखा कार्यालय – अलिबाग सेंट्रल बँक ऑफ इंडिया, श्रीबाग क्रमांक ३, एस टी स्टॅंड जवळ, अलिबाग, रायगड-४०२२०१

कब्जा सूचना ज्याअर्थी, सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ऑक्टच्या कलम १३(२) अन्वये **दिनांक ०७/१०/२०२४** रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. गोकुळ हरिदास कोळी (कर्जदार) राहणार येथिल : खोली क्र. ४१३, गाव बोडणी- कोप्रोली, पो-सरळ, तालुका-अलिबाग जि.-रायगड ४०२२०९ यांस सदर सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ३८,८२,३९२.००/ - (रुपये अडतीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मात्र) रकमेची परतफेड सदर सचना प्रसिद्धीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. तसेच ०९.०७.२०२४ रोजी जप्तीची नोटीस बजावण्यात

आली होती. रकमेची परतफेड करण्यास यावरील नमुद कर्जदार श्री. गोकुळ हरिदास कोळी असमर्थ ठरल्याने. येथे वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये या १ मार्च, २०२५ रोजी घेतला आहे.

श्री. गोकळ हरिदास कोळी (कर्जदार) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया अलिबाग शाखा, श्रीबाग क्र.३, एस टी स्टॅंड जवळ, अलिबाग, रायगड-४०२२०१ यांस रक्कम रु. ३८.८२.३९२.००/ - (रुपये अडतीस लाख ब्यागेंशी हजार तीनशे ब्याण्णव मात्र) आणि त्यावरील व्याज.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन

चे ते सर्व भाग आणि विभाग: खंडोबाची जेज़्री नावाची मासेमारी बोट, ज्यावर रजि. क्र.: आयएनडी-एमएच-७-एमएम-४२७० दिनांक २६/१२/२०२४ लांबी-१७.७६ मीटर, रुंदी ७.९२ मीटर आणि खोल २.८९ मी., निर्मिती -डब्ल्यूआयईसीएचएआय, इंजिन क्र.-६१२६३००१०००१. निर्मिती वर्ष - २०२०.

> सेंट्रल बंक ऑफ इंडिया साठी सही/-प्राधिकृत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नॉदणीकृत कार्यालय: ५०१, आकृती ट्रेड सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ ईमेलः info@deccangoldmines.com चेवसाईट: www.deccangoldmines.com

## सुचना

सूचना याद्वारे देण्यात येते की:

दिनांक : ०१.०३.२०२५

ठिकाण: अलिबाग

. . कंपनी अधिनियम, २०१३ आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी जनरल सर्क्युलर्स च्या तरत्दींच्या अनुपालनात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (''कंपनी'') ची ०३/२०२४-२५ विशे सर्वसाधारण सभा (ईजीएम) ०३/२०२४-२५ ईजीएम निमंत्रणाच १४ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज करण्यासाठी बुधवार, २६ मार्च, २०२५ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार

. निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे जनरल सर्क्युलर क्र. ७९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ सह मागील एमसीएद्वारे जारी अशा इतर प्रयोज्य सर्क्युलर्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") ने जारी केलेल्या ०७ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सं.क. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/सीआयआर/२०२४/१३३ धारक सर्क्युलर सहीत सेबीने जारी केलेली मागी सर्क्युलर्स आणि कोणतेही अन्य कायदे आणि निमावलीद्वारे व्हिटिओ कॉन्फरसिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत ईजीएम घेण्याला कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार वरील सदर एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या आवश्यकतेच्या अनुपालनामध्ये

कंपनीने क्रीमी किंवा ओएक्रीएम मार्फत र्वजीएम बोलीविली आहे

ए सक्त्रींबर आणि सेनी सक्त्रींबर ने धणश आणि पाठविण्याचे संदर्भात कंपन्यांना शिथलीकरण मंजुर केले आहे. त्यानुसार कंपनी कट ऑफ तारीख म्हणजेच २८ फेब्रुवारी, २०२५ रोजीस कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट/द्विपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे ई-मेल आयडी नोंद्रविलेल्या भागधारकांना ईएजीएमला बोलाविणारी सुचना ची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे अद्ययावत केलेले नाहीत ते <u>info@deccangoldmines.com</u> येथे कंपनीकडे विनंती पाठवृन ईंजीएमची सूचना सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. ईंजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.deccangoldmines.com</u> स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि एमयुएफजी इनटाईम इंडिया लिमिटेडची वेबसाईट

(<u>www.instavote.linkintime.co.in</u>) वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड ऑडमिनिस्टेशन) २०१४ चा नियम २० आणि लिस्टींग रेग्यलेशनसच्या रेग्यलेशन ४४ व इन्हिटट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) नुसार कंपनीला सदर सूचनेत मांडलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुरविलेल्या ''दूरस्थ ई-मतदान'' च्या सविधेचा तिच्या सभासदांना देऊ केल्याचा आनंद होत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालील प्रमाणेः ए. १४ फेब्रुवारी, २०२५ दिनांकित ईजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने

बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः शनिवार, २२२ मार्च, २०२५

सी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः मंगळवार, २५ मार्च, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे)

द्रस्थ ई-मतदानाद्वारे मतदान किंवा ईजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख आहे बुधवार, १९ मार्च, २०२५

कोणीही व्यक्ती ज्यांनी ईंजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच १९ मार्च, २०२५ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ईजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत जोडलेल्या टिपांमधील दूरस्थ ई-मतदान माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की: (i) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल २५ मार्च, २०२५ रोजी सार्य. ५.०० वा. (भाप्रवे) एमयुएफजी इनटाईमद्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात

सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. (ii) ०३/२०२४-२५ ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले प्रत्यक्ष बॅलट पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार नाही, तथापी सभासद ई-मतदान प्लॅंटफॉर्म त्यांचे मतदान करू शकतात जे ईजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात

(iii) ज्या सभासदांनी ईजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत इंजीएमला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू शकत नाहीत (iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची

सविधा घेण्यासाठी तसेच ईजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. जी. दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि बाबींकरिता सभासद हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत https://instavote.linkintime.co. in उपलब्ध आहे र्किवा संपर्क व्यक्तीकडे ईमेल पाठवावा ज्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

\* नावः प्रथमेश घगरे \* हद्दा: (असोसिएट क्लायंट रिलेशन्स) एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रा.लि.

🕏 पताः सी-१०१, २४७ पार्क, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३

\* ईमेल आयडी: enotices@inmpms.mufg.com

\* फोन क्र.: ०२२ ४९१८६०००

ठिकाणः मुंबई

दिनांक:०४ मार्च, २०२५

च्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ०३/२०२४-२५ ईजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक १४ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमृद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.

सभासदांना भविष्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाला सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीज्कडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आस्टीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

> डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता सही/-सुब्रमनियम सुंदरम पूर्ण-वेळ संचालक

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी डीआयएन: ०६३८९१३८

ठिकाण : मृंबई

८८६६६८२९३७, सपोर्ट मोबाईल क्र ७२९१९८११२४/२५/२६ वर संपर्क साधा.

१६०००१७१५४१०

१६००००२४११४२

१६४००१३८८५२६

१६०००१६१६४६०

१६००००५६५१३०

25000258686369

१६४००३५०३१४५

च. १७,६३,३८२.८६ +

५५,२१०.८६+ तारखेपर्यंत

व्याज आणि अन्य प्रभार

\$. 78.30.986.26 +

प्रभार

रु.१५,९६,८२४.८६ + तामखेपर्यंत व्याज आणि अन्य

प्रभार

F. 24,22,065 +

प्रभार

तारखेपर्यंत व्याज आणि अन्य | मोरे आणि

तारखेपर्यंत व्याज आणि अन्य | कदम

६.२८,२३,१००.७२ + प्रवीण आत्माराम तारखेपर्यंत व्याज आणि अन्य सकपाळ

सी. प्रगती विकास

विकी हेमंत जननी

नितीन शिवराम

दीपा नितीन शिंदे

श्री. विकास

काजल भालचंद्र कदम

प्रबीण आत्माराम

१८ सी. प्रगती विकास मो

श्री. विकास जगन्नाय

मोरे

विकी हेमंत जननी

नितीन शिवराम शिंदे

शिंदे

सकपाळ

प्राधिकृत अधिकारी

२५.०३.२०२५

२४,०३,२०२

२१,०३,२०२

२५.०३.२०२५

२४.०३.२०२५

२१,०३,२०२

२५,०३,२०२५

२४.०३.२०२५

२५.०३.२०२५

२४.०३.२०२५

२१,०३,२०२

२५.०३.२०२५

२४.०३.२०२५

आवएफएससी कोड

ONRB0015222

खाते क =२०९२७२४३४

आवएफएससी कोड

CNRB0003302

खाते क्र =२०९२७२४३४

आवएफएससी कोड

ONRB0015220

खाते क्र =२०९२७२४३४

आवएफएससी कोड

CNRB0008758

खाते क्र -२०९२७२४३४

आवएफएससी कोड

CNRB0003760

# संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे